

आदिवासी विकास विभागातील शासकीय व
अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न
कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणाच्या
शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू
करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००३/प्र.क्र.८८/का-१३
दिनांक :- ३ ऑक्टोबर, २००६

- वाचा :- १. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक अआशा.१००९ / प्र.क्र.९८/का.९९
दिनांक २३/१०/२००९
२. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक शाआशा.१०९६ / प्र.क्र.१५६/ का.१३
दिनांक ९ जूलै १९९९
३. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक शाआशा.१०९९/ प्र.क्र.१६७/का.१३
दिनांक ३ मे २०००
४. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.शाआशा.२००३/प्र.क्र.१५(भाग.१) /का.१३,
दिनांक २९ जानेवारी २००४
५. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक अआशा.२००२/ प्र.क्र.१३९/का.९९,
दिनांक २९/०९/२००४
६. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक अआशा.२००५/प्र.क्र.१२९/का.२९, दिनांक
२५.१०.२००५
७. शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र.एचएससी.१३००/(२८०३/२०००)
/उमाशि-१, दिनांक ३ जून २०००
८. शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.डिएसआर.२००१/प्र.क्र.२९/आस्था-५,
दि.१९/११/२००५

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यातील डॉगराळ व दुर्गम भागातील आदिवासीमध्ये शिक्षणाचा प्रचार क्वावा या हेतूने
शासनाने सन १९७२-७३ पासून आश्रमशाळा समूह योजना सुरु केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च
माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुक्रमे उपरोक्त दिनांक ९ जूलै, १९९९ व दिनांक
३ मे, २००० च्या शासन निर्णयान्वये शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये इयत्ता ११ वी व १२ वी (कला व
विज्ञान शाखा) चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग
क्र.पावेआ-१०९९/(४८/९९)/माशि.२, दिनांक १३ मे, १९९९ प्रमाणे आदिवासी विकास विभागातील कनिष्ठ
महविद्यालयातील शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे.

राज्यातील आदिवासी विकास विभागात सुरु असलेल्या शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक ३ जून, २००० च्या व ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दिनांक १९/११/२००५ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या धर्तीवर वेतनश्रेणी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक वर्गास शिक्षणिका-या शिक्षकांना खालीलप्रमाणे सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी वर्ष २००६-२००७ या शिक्षणिक वर्षाच्या दिनांक १/७/२००६ पासून लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.

अ.क्र.	पदनाम	मंजूर वेतनश्रेणी	सुधारित वेतनश्रेणी
१	२	३	४
१	उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय पूर्णवेळ शिक्षक	रु.६५००-१०५०० (प्रथम श्रेणी) रु.७५००-१२००० (वरिष्ठ श्रेणी)	रु.७२५५-२२५-११०५० (प्रथम श्रेणी) रु.८०००-२७५-१३५०० (द्वितीय श्रेणी) रु.९१२५-२७५-१४०७५ (निवड श्रेणी)

२. **शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्र.पावेा-१०९९/(४८/९९)/माशि-२, दि. १३ मे, १९९९ मध्ये दिलेल्या अटीनुसार उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय पूर्णवेळ शिक्षकांची वेतन निश्चिती करण्यात यावी. अशी वेतन निश्चिती करतांना सध्या मिळत असलेल्या वेतनास संरक्षण देण्यांत यावे. मंजूर वेतनश्रेणीमधून सुधारित वेतनश्रेणीमध्ये करावयाची वेतननिश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८९ च्या नियम ११(२) मधील तरतुदीप्रमाणे करण्यांत यावी.**

३. ज्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकीय कर्मचा-यांना सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यांत आलेली आहे त्यांना वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीसाठी पात्र होण्यासासाठी, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १३ मे, १९९९ च्या शासन निर्णयातील तसेच याच विभागाच्या शासन निर्णय क्र.एचएससी-१३०१/(४४५/०१)/उमाशि-१, दि.१४/११/२००३ च्या अटी लागू राहतील.


४. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना त्यांना पूर्वी मंजूर करण्यांत आलेली वेतनश्रेणी लागू ठेवणे अथवा वर उल्लेख केलेली सुधारित वेतनश्रेणीतील मूळ श्रेणी स्वीकारण्याबाबत विकल्प देण्याचा अधिकार देण्यांत येत आहे. असा विकल्प संबंधित शिक्षकांना हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत द्यावा लागेल. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील. संबंधित शिक्षकाने निवडलेला विकल्प त्यांच्या सेवा पुस्तिकेत योग्यरित्या लेखी

नोंद घेवून समाविष्ट करण्यांत यावा व प्रत सेवापुस्तिकेत चिकटवून ठेवावी. जे शिक्षक सुधारित वेतनश्रेणीसाठी आपला विकल्प देतील अशा शिक्षकांचे वेतन नवीन सुधारित वेतनश्रेणीत निश्चित करण्यात यावे.

५. शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक ३ जून २००० च्या शासन निर्णयातील त्रिस्तरीय वेतनश्रेणी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सन २००६-०७ या शैक्षणिक वर्षाच्या दिनांक १/७/२००६ पासून लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.

६. हा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३३२/०६/सेवा-९, दि.११/६/२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने



(वित्त विभाग)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती).

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती